

साहित्य निर्मितीमध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या
प्रकाशन संस्थेस श्री.पु.भागवत पुरस्कार प्रदान
करण्यासाठी निवड समितीची पुनर्रचना.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: श्रीपुभा-१०१४/प्र.क्र.११३/२०१४/भाषा-३,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: १२ फेब्रुवारी, २०१५.

वाचा :-

- १) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय क्र.मवापू-२००७/प्र.क्र.३५९/
सां.का.३, दिनांक १५ मार्च, २००७,
- २) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय शुद्धीपत्रक क्र.श्रीपुभा-२०११/
प्र.क्र.१९६/सां.का.४, दिनांक ३० जुलै, २०११,
- ३) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय क्र.पूरक-२०११/प्र.क्र.१५०/सांका-
४, दिनांक १३ एप्रिल, २०१२,
- ४) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र.रावापु-१०१२/प्र.क्र.१०३/२०१२/भाषा-३,
दिनांक ३१ ऑगस्ट, २०१२,
- ५) मराठी भाषा विभाग, शासन शुद्धीपत्रक क्र.रावापु-१०१२/प्र.क्र.१०३/२०१२/भाषा-३,
दिनांक १५ फेब्रुवारी, २०१३,
- ६) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र.श्रीपुभा-१०१३/प्र.क्र.१४८/२०१३/भाषा-३,
दिनांक ३१ डिसेंबर, २०१३.

प्रस्तावना :-

साहित्य निर्मिती क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या उत्कृष्ट प्रकाशन संस्थेस, मराठी प्रकाशन व्यवसायात मोलाचे कार्य करणारे श्री.पु.भागवत यांच्या नावे पुरस्कार देऊन गौरविण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला असून, या पुरस्काराचे स्वरूप रुपये ३,००,०००/- (रुपये तीन लक्ष मात्र) रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून राबविण्यात येणारी ही योजना सन २०१२-१३ या वर्षापासून मराठी भाषा विभागाकडे वर्ग करण्यात आली असल्यामुळे, संदर्भाधीन क्र.४ व ६ च्या शासन निर्णयान्वये निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली असून पुरस्कार निवडीसाठी निकष निश्चित करण्यात आले आहेत. दिनांक ३१.१०.२०१४ पासून महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन मंत्रीमंडळ अस्तित्वात आले असल्यामुळे श्री.पु.भागवत पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

कृ.मा.प.

शासन निर्णय :-

मराठी साहित्य निर्मितीमध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या प्रकाशन संस्थेस “श्री.पु.भागवत पुरस्कार” प्रदान करण्याकरीता मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे निवड समितीची पुनर्रचना करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

१. मा.मुख्यमंत्री	-	अध्यक्ष
२. मा.मंत्री (मराठी भाषा)	-	सदस्य
३. सचिव, मराठी भाषा विभाग	-	सदस्य
४. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ	-	सदस्य
५. अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ	-	सदस्य
६. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ	-	सदस्य सचिव

२. सदर समितीचे सदस्य सचिव हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व घटक संस्थांकडून (उदा. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र इत्यादी) तसेच मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयांकडून प्रकाशन संस्थांच्या माहितीसह या पुरस्कारासाठी शिफारशी मागवून, समितीपुढे विचारार्थ ठेवतील व सदर समिती त्यामधून, पात्र प्रकाशन संस्थेची निवड करील.

३. श्री.पु.भागवत पुरस्कार प्रदान करण्यासाठी साहित्य निर्मिती क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या नामवंत प्रकाशन संस्थेची निवड करण्यासाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात येत आहेत.

- १) प्रकाशन संस्था ही किमान २० वर्षे प्रकाशन व्यवसायात कार्यरत असावी.
- २) पुस्तक प्रकाशन विषयात विविधता असावी.
- ३) प्रकाशन संस्थेस एकदा श्री.पु.भागवत पुरस्कार प्रदान करण्यात आला असेल, तर पुढील ५ वर्षे सदर संस्थेचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येऊ नये. मात्र संस्थेचे कार्य अविरतपणे सुरु असल्यास अशा प्रकाशन संस्थेचा ५ वर्षांनंतर पुरस्कारासाठी विचार करावा.
- ४) ग्रामीण भागातील प्रकाशन संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा संस्थांचा देखील पुरस्कारासाठी प्राधान्याने विचार व्हावा.

४. वरील मार्गदर्शक निकषांच्या आधारे, निवड समितीने प्रकाशन संस्थेचे प्रकाशन क्षेत्रातील योगदान व अविरत कार्य विचारात घ्यावे.

५. या प्रित्यर्थ होणारा खर्च मागणी क्रमांक.झेडएफ-०२, २२०५, कला व संस्कृती (०१) योजनेतर योजना (०१) (०३) - उत्तम पुस्तकांना उत्तेजन - ५० इतर खर्च (२२०५ ३१९९) या लेखाशीर्षाखाली त्या त्या वर्षी मंजूर होणाऱ्या अनुदानातून भागविण्यात यावा.

६. प्रस्तुत प्रकरणी होणाऱ्या खर्चासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी व नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच त्यांना अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या दुय्यम अधिकाऱ्यास या संबंधीच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासही या आदेशाद्वारे प्राधिकृत करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०२१२१७५५५८९७३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ.गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
- २) मा.मंत्री (मराठी भाषा) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
- ३) मा.राज्यमंत्री (मराठी भाषा) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
- ४) प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, मुंबई,
- ५) महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
- ६) महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,
- ७) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- ८) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
- ९) सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
- १०) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
- ११) अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, पुणे,
- १२) सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई,
- १३) भाषा - ३ (संग्रहार्थ).